

माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावीपणे
अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्टीकरणात्मक
सूचना निर्गमित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: एबावि-२०१५/प्र.क्र.४८/का.६

नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २२ फेब्रुवारी, २०१७

वाचा :- (१) महिला व बाल विभाग शासन निर्णय क्र.सुकन्या-२०१५/प्र.क्र.१४४/का-३, दि.१३ फेब्रुवारी २०१४
(२) महिला व बाल विभाग शासन निर्णय क्र.एबावि-२०१५/प्र.क्र.५४ (भाग-२)/का-६, दि.२६ फेब्रुवारी २०१६
परिपत्रक :-

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींचे जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे यासाठी **सुकन्या योजना** दिनांक १ जानेवारी २०१४ पासून दारिद्र्य रेषेखाली जन्मणा-या प्रत्येक मुलीसाठी कुटुंबातील २ अपत्यापर्यंत लागू करण्यात आली होती. सदर योजनेचा शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार योजनेची अंमलबजावणी आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांच्याकडून करण्यात येत होती.

२. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे **यासाठी माझी कन्या भाग्यश्री** ही योजना दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली आहे. सदर योजना दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबात जन्माला येणा-या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून दारिद्र्य रेषेवरील APL कुटुंबात जन्माला येणा-या मुलींसाठी या योजनेतील काही लाभ देण्यात येणार आहेत. सदर योजनेचा शासन निर्णय दिनांक २६ फेब्रुवारी २०१६ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी आता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवायोजना, नवी मुंबई यांच्याकडून करण्यात येत आहे.

३. मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करून व त्याबाबतचा उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय अधिक्रमित करून "माझी कन्या भाग्यश्री" ही नवीन योजना दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविताना क्षेत्रिय कार्यालयांना येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन खालीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

स्पष्टीकरण :- सुकन्या योजनेतर्गत, राज्यातील दारिद्र्य रेषेखाली (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या पहिल्या दोन मुली अपत्यांच्या नांवे, रुपये २१,२००/- एवढी रक्कम मुलींच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत, आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून, लाभार्थी मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एकूण रुपये १,००,०००/- एवढी रक्कम, विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर प्रदान करण्यात येईल अशा स्वरूपाचा लाभ देण्याची तरतूद करण्यात

आली होती. सुकन्या योजनेतील दारिद्र्य रेषेखालील (BPL) गटासाठी देण्यात आलेले सर्व लाभ “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेत कायम ठेऊन, हे लाभ समाजातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) तसेच दारिद्र्य रेषेवरील (APL) (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या) गटांसाठी लागू करण्यात येत आहेत. योजनेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

१. **योजनेचे स्वरूप :-** “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालील लाभ अनुज्ञेय राहतील.

अ) **मुख्य लाभ -** या अंतर्गत, लाभार्थ्यांना आयुर्विम्याचा लाभ, आम आदमी विमा योजनेतर्गत लाभ व प्रधानमंत्री जनधन योजनेतर्गत लाभ असे मुख्य लाभ अनुज्ञेय राहतील.

१) **आयुर्विम्याचा लाभ-** मुलीच्या नावावर शासनामार्फत आयुर्विमा महामंडळाकडे रुपये २१२००/- चा विमा उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रुपये १.०० लाख विम्याची रक्कम, विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर देण्यात येईल. या रकमेपैकी रुपये १०,०००/- एवढी रक्कम मुलीच्या कौशल्य विकास / उच्च शिक्षण अथवा स्वयंरोजगार मिळविण्यासाठी खर्च करणे आवश्यक राहिल.

1. **आयुर्विम्याच्या लाभासाठी सर्वसाधारण अटी व शर्ती :-**

(१) हा लाभ APL व BPL कुटुंबातील पहिल्या दोन मुली अपत्यांना देय राहिल.

(२) कुटुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तीला देखिल हा लाभ देय असेल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ देय नसेल.

(३) लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

(४) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.

(५) विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहिल. तसेच तिने इयत्ता १० वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहिल.

(६) दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या मुली योजनेस पात्र असतील.

(७) एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष (६ किंवा ६ वर्षापेक्षा कमी) इतके असावे.

(८) बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहिल.

(९) पहिल्या मुलीसाठी मुख्य लाभ घेताना कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे बंधनकारक नाही, मात्र दुसऱ्या मुलीसाठी योजनेचा मुख्य लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्या बाबतचे वैद्यकिय अधिकार्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

(१०) सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल.

(११) विहित मुदतीपूर्वी (वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी) मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नांवे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाचे नांवे असणाऱ्या Surplus अकाऊंट किंवा खात्यात जमा करण्यात येईल.

(१२) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) महाराष्ट्र शासनाच्या नांवे एक नवीन पॉलिसी काढतील, ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते राहणार असून, Surplus खाते खालील परिस्थितीत कार्यरत करण्यात येईल.

(१३) जर वैयक्तिक मुलीच्या नांवे असलेला एकत्रित निधी (Corpus) रु.१ लक्ष पेक्षा अधिक झाल्यास, या खात्यामधून जादाची रक्कम Surplus खात्यात जमा होईल.

(१४) Corpus रु.१ लक्ष पेक्षा कमी असल्यास, उर्वरित रक्कम Surplus खात्यातून मुलीच्या खात्यात जमा केली जाईल.

॥. आयुर्विम्याचा लाभ घेण्याची कार्यपध्दती:-

(अ) सदर योजनेतर्गत, लाभासाठी मुलीच्या पालकांनी, मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र--अ० किंवा -ब० मध्ये (जे लागू असेल ते) अर्ज सादर करावा. अर्जासोबत उपरोक्त अटी व शर्ती नुसार नमूद दस्तऐवज सादर करण्यात यावेत. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा (गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अर्ज भरण्यास मदत करावी) आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.

(ब) अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी, सदर अर्जांची व प्रमाणत्रांची छाननी / तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकार्यांना व ग्रामीण प्रकल्पाबाबत ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकार्यांमार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी.

(क) संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे यादृच्छिक पध्दतीने (Randomly) जास्त संख्या असलेल्या एखाद्या वस्तीची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील. तदनंतर एक महिन्याच्या कालावधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आयुर्विमा महामंडळाकडे, लाभार्थ्यांला रुपये २१,२००/- एवढ्या विमा रक्कमेचा लाभ मिळण्यासाठी एल.आय.सी. कडे सादर करतील, व एल.आय.सी कडून प्राप्त आयुर्विमा प्रमाणपत्र संबंधित लाभार्थ्यांच्या पालकांना उपलब्ध करून देतील.

(ड) अर्जदारांनी संपूर्ण तपशीलासह भरून दिलेले अर्ज कागदपत्रासह वर नमूद केलेल्या संबंधित अधिकार्यांनी मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. दत्तक मुलींच्या बाबतीत ६ वर्षांपर्यंतच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केला नसल्यास, अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्जदारास लेखी कळवावे. अर्जदारांनी अपूर्ण भरलेले अर्ज किंवा आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली नसल्यास अशा अर्जदारांना वरील मुदती व्यतिरिक्त वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणताही अर्ज २ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

III) आयुर्विमा महामंडळाशी लाभासाठी संपर्क साधावयाची कार्यपध्दती:- सोबत जोडलेल्या प्रपत्र “क” नुसार, नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण प्रकल्पा बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद व महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे आयुर्विमा महामंडळाकडे “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची माहिती सादर करतील, तसेच लाभार्थ्यांने / पालकाने नजिकच्या आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाकडे विहित कालावधी पूर्ण झाल्यानंतर संपर्क साधून रुपये १,००,०००/- चा आयुर्विम्याचा लाभ मिळवावा.

२. आम आदमी विमा योजनेचा लाभ -

आम आदमी विमा योजनेंतर्गत, लाभार्थी मुलीचे पालक, ग्रामीण भागातील भूमीहिन कुटुंबातील १८-५९ वयोगटातील रोजगार करणारा कुटुंबप्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक मिळवती व्यक्ती असल्यास आणि अशा व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास या योजनेंतर्गत अनुज्ञेय लाभ देय राहतील.

आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणा-या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus रु.२१००/-) नाममात्र रु.१००/- प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करून मुलीच्या कमविल्या पालकांचा विमा उतरविला जाईल, यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहिल.

- नैसर्गीक मृत्यू रुपये ३०,०००/-
- अपघातामुळे मृत्यू रुपये ७५,०००/-
- दोन डोळे अथवा दोन अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास रुपये ३७,५००/-

१) आम आदमी विमा योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी खालील कार्यपध्दती अनुसरण्यात यावी.

I) प्रपत्र ड-१ नुसार आम आदमी विमा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी विमा प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात यावा.

II) आम आदमी विमा योजनेंतर्गत, समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेंतर्गत, सदर मुलीला रुपये ६००/- इतकी शिष्यवृत्ती प्रती सहा महिने, इयत्ता ९ वी, १० वी आणि ११ वी मध्ये शिकत असताना दिली जाईल. प्रपत्र ड-२ नुसार आम आदमी विमा योजनेंतर्गत असलेल्या शिक्षा सहयोग योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी विहित नमुन्यात नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण प्रकल्पाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) जिल्हा परिषद, महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करण्यात यावा .

III) प्रपत्र ड-३ नुसार संबंधित अधिकाऱ्यामार्फत आम आदमी विमा योजनेंतर्गत असलेल्या शिक्षा सहयोग योजनेनुसार शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी विमा प्राधिकरणाकडे सादर करण्यात येईल .

IV) प्रपत्र ड-४ नुसार आम आदमी विमा योजनेंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाला उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यामार्फत देण्यात येईल. या योजनेसाठी प्राधिकृत अधिकारी / नोडल एजन्सी म्हणून नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी / उप मुख्य कार्यकारी

अधिकारी (बालकल्याण) व महिला व बाल विकास विभागांतर्गत, संस्थांच्या बाबतील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हे राहतील.

३. **प्रधानमंत्री जनधन योजना :-** या योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांचे नावे संयुक्त बचत खाते (नो फ्रील खाते) राष्ट्रीय कृत बँकेत उघडण्यात येईल. त्यामुळे या योजनेंतर्गत, रुपये १,००,०००/- अपघात विमा व रुपये ५०००/- ओव्हरड्राफ्ट व इतर अनुज्ञेय लाभ घेता येतील. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत अनुज्ञेय लाभ लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँक बचत खात्यात देण्यात येईल. सदर खाते उघडण्यास अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका/पर्यवेक्षकीया अर्जदारास मदत करतील.

२ मुख्य लाभाच्या योजनांबाबत सर्वसाधारण सूचना

१. एल.आय.सी. योजनेचा अर्ज जरी बालिकेच्या जन्माच्या वेळेस देण्यात आला असला तरी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ बालिका १८ वर्षांची झाल्यावरच मिळणार असल्याने या योजनेसाठीचा अर्ज स्वीकारल्यानंतर त्या बालिकेचे योग्यवेळी ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते इ. अधिकृत दस्तावेज काढण्यास त्या त्या प्रकल्पाच्या मुख्य सेविकेने लाभार्थी बालिकेस व तिच्या पालकांस मदत करावी, म्हणजे बालिकेचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला या योजनेचा लाभ तात्काळ मिळविणे सोईचे होईल.

२. सदर योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थ अथवा अन्य अशासकीय व्यक्तींचा सहभाग असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

३. या योजनेंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण व निकाली काढलेल्या अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या ३ तारखेपर्यंत नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण प्रकल्पाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद व महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित विभागीय उपायुक्त, महिला बाल विकास यांचेकडे सादर करावा. विभागीय उपायुक्तींनी, दरमहाच्या ५ तारखेपर्यंत विभागाचा संकलीत अहवाल, **आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई** यांच्या कार्यालयाकडे सादर करावा.

४. भारतीय आयुर्विमा महामंडळ व महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यावतीने, **आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई** यांच्यामध्ये नव्याने सामंजस्य करार करण्यात येईल.

(अ) **विशेष लाभ** - मुख्य लाभाबरोबरच, खालील प्रमाणे विशेष लाभ **BPL कुटुंबात जन्माला येणा-या पहिल्या व दुस-या मुलगी अपत्यांस देय लाभार्थ्यांला**, वयाच्या टप्प्यानुसार अनुज्ञेय राहतील.

अ.क्र.	वयाचे टप्पे	लाभाचे स्वरूप	लाभाचे निकष	कार्यपध्दती
१	एकुलत्या एक मुलीचा जन्म	एकुलत्या एक मुलीच्या जन्माचे स्वागत व कन्या शिशू संगोपनासाठी पालकांच्या बँक खात्यात रु. ५०००/- वर्ग करणे.	१. एकुलत्या एक मुलीचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.	१. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये पुराव्यांसह अर्ज सादर करावा. २. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्याआत लाभाची रक्कम पालकांच्या बँक खात्यात वर्ग करावी.
२.	दुसऱ्या मुलीचा जन्म	<u>कुटुंबात पहिले अपत्य मुलगी असताना,</u> दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास तिच्या जन्माच्या स्वागतासाठी पालकांच्या बँक खात्यात <u>२५००/- वर्ग करणे</u>	१. दुसऱ्या मुलीचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.	
३.	एकुलत्या एक मुलीचा जन्म.	आजी - आजोबा (प्राधान्याने वडीलांचे आई - वडील, ते हयात नसल्यास आईचे आई वडील) यांना प्रोत्साहनभर भेट म्हणून सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र (रुपये ५०००/- कमाल मर्यादेपर्यंत)	१. एकुलत्या एक मुलीचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.	१. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये पुराव्यांसह अर्ज सादर करावा .२. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत गौरवपर कार्यक्रमात लाभ देण्यात यावा. ३. सोन्याचे नाणे कोटुन खरेदी करावे याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना आयुक्त, ए.बा.वि.सेवायोजना यांनी सूचना निर्गमित कराव्यात.

४	एकुलत्या एक मुलीच्या वयाच्या ५ वर्षापर्यंत प्रत्येक वाढदिवशी किंवा वर्षाच्या शेवटी	दर्जेदार पोषण देण्यासाठी १ अंडे १ दिवस किंवा दर दिवशी २०० मि.ली. दुध देणेसाठी प्रतिवर्षी रु २०००/- प्रमाणे ५ वर्षाकरिता एकूण रु. १००००/-	१. मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. पालकांनी यासाठीचा निधी नमूद केलेल्या पोषणासाठी खर्च करणार असल्याचे हमीपत्र (प्रपत्र-इ) सादर करणे आवश्यक आहे.	१. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये पुराव्यांसह अर्ज सादर करावा. २. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सदरचा निधी नमूद केलेल्या वयाच्या टप्प्याप्रमाणे पालकांच्या बँक खात्यात वर्ग करावा.
५.	दोन मुलींच्या वयाच्या ५ वर्षापर्यंत प्रत्येक वाढदिवशी किंवा वर्षाच्या शेवटी	दर्जेदार पोषण देण्यासाठी दोन्ही मुलींना प्रत्येकी १ अंडे / प्रतिदिन या प्रमाणे किंवा दोन्ही मुलींना २०० मि.ली. दुध / प्रतिदिन देण्यासाठी प्रत्येकी रु १०००/- प्रतीवर्ष याप्रमाणे ५ वर्षाकरिता एकूण रु. १००००/-	१. मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. पालकांनी यासाठीचा निधी नमूद केलेल्या पोषणासाठी खर्च करणार असल्याचे हमीपत्र (प्रपत्र-इ) सादर करणे आवश्यक आहे.	
६.	एकुलत्या एक मुलीच्या प्राथमिक शाळेचा टप्पा (इयत्ता १ ली ते ५ वी)	दर्जेदार पोषण आहार व शालेय संकीर्ण खर्चाकरिता रुपये २५००/- प्रतिवर्ष प्रमाणे ५ वर्षाकरिता एकूण रुपये १२५००/-	१. मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. पालकांनी यासाठीचा निधी नमूद केलेल्या बाबींसाठी खर्च करणार असल्याचे हमीपत्र (प्रपत्र-इ) सादर करणे आवश्यक आहे. ३. मुलीचा पुढील वर्गातील प्रवेश व उपस्थिती बाबतचे शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.	१. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये पुराव्यांसह अर्ज सादर करावा. २. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सदरचा निधी नमूद केलेल्या शालेय वर्षाच्या सुरवातीच्या महिन्यात पालकांच्या बँक खात्यात वर्ग करावा.

७.	दोन मुलींच्या प्राथमिक शाळेचा टप्पा (इयत्ता १ ली ते ५ वी)	दर्जेदार पोषण आहार व शालेय संकीर्ण खर्चाकरिता दोन्ही मुलींना प्रत्येकी रुपये १५००/- प्रतिवर्ष प्रमाणे ५ वर्षाकरिता एकूण रुपये १५०००/-	१. मातेने दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. पालकांनी यासाठीचा निधी नमूद केलेल्या बाबींसाठी खर्च करणार असल्याचे हमीपत्र (प्रपत्र-इ) सादर करणे आवश्यक आहे. ३. दोन्ही मुलींचा पुढील वर्गातील प्रवेश व उपस्थिती बाबतचे शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.	१. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये पुराव्यांसह अर्ज सादर करावा. २. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सदरचा निधी नमूद केलेल्या शालेय वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात पालकांच्या बँक खात्यात वर्ग करावा.
८.	एकुलत्या एक मुलीचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश (इयत्ता ६ वी ते १२ वी)	दर्जेदार पोषण आहार व शालेय संकीर्ण खर्चाकरिता प्रतिवर्षी रुपये ३०००/- प्रमाणे ७ वर्षाकरिता एकूण रुपये २१०००/-	१. मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. पालकांनी यासाठीचा निधी नमूद केलेल्या बाबींसाठी खर्च करणार असल्याचे हमीपत्र (प्रपत्र-इ) सादर करणे आवश्यक आहे. ३. मुलीचा पुढील वर्गातील प्रवेश व उपस्थिती बाबतचे शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.	१. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये पुराव्यांसह अर्ज सादर करावा. २. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सदरचा निधी नमूद केलेल्या शालेय वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात पालकांच्या बँक खात्यात वर्ग करावा.
९.	दोन मुलींचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश (इयत्ता ६ वी ते १२ वी)	दर्जेदार पोषण आहार व शालेय संकीर्ण खर्चाकरिता रुपये प्रतिवर्षी प्रत्येकी २०००/- प्रमाणे ७ वर्षाकरिता एकूण रुपये २८०००/-	१. मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. २. पालकांनी यासाठीचा निधी नमूद केलेल्या बाबींसाठी खर्च करणार	१. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये पुराव्यांसह अर्ज सादर करावा. २. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सदरचा निधी नमूद केलेल्या शालेय

			असल्याचे हमीपत्र (प्रपत्र-इ) सादर करणे आवश्यक आहे. ३. दोन्ही मुलींचा पुढील वर्गातील प्रवेश व उपस्थिती बाबतचे शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.	वर्षाच्या सुरवातीच्या महिन्यात पालकांच्या बँक खात्यात वर्ग करावा.
--	--	--	---	---

टीप :- (१) कुटुंबात पहिले अपत्य मुलगा असून दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तीस वरील लाभ देय नसतील.

(२) दत्तक , अनाथ व दुसऱ्या प्रसुती वेळी झालेल्या जुळ्या मुलींना उपरोक्त नमूद निकषानुसार लाभ अनुज्ञेय राहतील.

(ब) APL कुटुंबात (पांढ-या रेशन कार्डधारक कुटुंबासह) जन्माला येणा-या एकुलत्या एक मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास अनुज्ञेय असलेले अतिरिक्त लाभ

वयाचे टप्पे	लाभाचा तपशिल व कालावधी	लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली अट	पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास द्यावयाचे लाभ	दुस-या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींना द्यावयाचे लाभ
मुलीचा जन्म झाल्यानंतर	आजी आजोबांना प्रोत्साहनपर भेट	पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन करणे आवश्यक	सोन्याचे नाणे (रुपये ५०००/-कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र)	----

(३) गावाचा गौरव :- ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मुलींचे दर हजार प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतीस रुपये ५.०० लाख एवढे पारितोषिक मा.मंत्री, महिला व बाल विकास यांचे हस्ते प्रदान करण्यात येईल, यासाठी जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. सदरची रक्कम मुलींच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला खर्च करावी लागेल. या बाबत कार्यवाहीची संपूर्ण जबाबदारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (बालकल्याण), जिल्हा परिषद, यांची राहिल. तसेच एका गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील पुरस्कारासाठी असे गांव पात्र असणार नाही.

३. योजना राबविणारी यंत्रणा :-

(अ) सदर योजना राबविण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरावर मार्गदर्शन व सनियंत्रण करण्यासाठी एक सुकाणु समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीची ४ महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात यावी.

- | | | |
|--|---|---------|
| १) सचिव, महिला व बाल विकास | - | अध्यक्ष |
| २) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग | - | सदस्य |
| ३) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग | - | सदस्य |
| ४) प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग | - | सदस्य |

५) प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	-	सदस्य
६) युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड (UNFPA)	-	सदस्य
७) उप सचिव, एबाविसेयो, महिला व बाल विकास विभाग	-	सदस्य सचिव

(ब) सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे एक कार्यकारी समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीची ३ महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात यावी.

१) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई -		अध्यक्ष
२) आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे	-	सदस्य
३) आयुक्त, कुटुंब कल्याण	-	सदस्य
४) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	-	सदस्य
५) आयुक्त, समाजकल्याण, पुणे	-	सदस्य
६) संचालक (प्राथमिक शिक्षण, पुणे)	-	सदस्य
७) सहआयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना	-	सदस्य
८) उपआयुक्त (बाल विकास), महिला व बाल विकास, पुणे	-	सदस्य
९) अतिरिक्त संचालक, SFWW	-	सदस्य
१०) PCPNDT (लिंग निवड प्रतिबंध चाचणी) समन्वय अधिकारी, सा. आ. विभाग SFWB-		सदस्य
११) प्रतिनिधी UNFPA	-	सदस्य
१२) सर्व जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी	-	सदस्य
१३) उपायुक्त, (अंगणवाडी) एकात्मिक बाल विकास सेवा योजना	-	सदस्य सचिव

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचेमार्फत योजनेचे मुल्यमापन दरवर्षी करण्यात यावे. तसेच कार्यकारी समितीच्या बैठकांचे अभिलेखही जतन करण्यात यावेत.

४. उपरोक्त योजनेतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेतर्गत दारिद्र्य रेषेखालील सर्व मुलींच्या पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर रोख रू.२०००/- सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मिळतील, तर सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेतर्गत रू.८०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्याऐवजी उपरोक्त महिला व बाल विकास विभागाच्या ऽमाझी कन्या भाग्यश्रीी योजनाचा लाभ दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक मुलीला देण्यात यावा. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येईल.

५. सदर योजना दिनांक ०१ एप्रिल, २०१६ पासून लागू राहिल. यापूर्वी ऽसुकन्याा योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थीना सुकन्या योजनेचे लाभ कायम राहतील. तथापि ज्या मुलींचा जन्म दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी अथवा तत्पूर्वी झालेला असेल व त्यांनी सुकन्या योजनेचा लाभ घेतलेला नसेल, अशा लाभार्थी मुलींना सुकन्या

योजनेचे लाभ त्यांच्या जन्म दिनांकापासून, १ वर्षाचा कालावधी ज्या दिनांकाला पूर्ण होत असेल, त्या दिनांकापर्यंत अनुज्ञेय राहतील.

६. सदर योजनेची अंमलबजावणीबाबत संनियंत्रण व मूल्यमापनाची जबाबदारी, **आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई** यांची राहिल.

७ आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास यांनी जिल्हा प्रसिध्दी अधिकारी यांच्या मदतीने या योजनेस पुरेशी प्रसिध्दी दयावी.

८. या योजनेखालील तरतुदी संदर्भात अडचण अथवा संभ्रम निर्माण झाल्यास त्याबाबत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांचेमार्फत शासनाकडे संदर्भ करावा. कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यांबाबत शासनाने दिलेला निर्णय अंतिम राहिल.

९. सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या ५ टक्के निधी, योजनेच्या प्रचार प्रसिध्दी व प्रशासकीय खर्चासाठी, उपलब्ध राहिल. सदर निधी, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या स्तरावर तसेच त्यांच्या मान्यतेने व आवश्यकतेनुसार निम्न स्तरावर उपलब्ध करून देता येईल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०१०९१७१८२२७८३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(मि.प.शेणॉय)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री / राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे स्वीय सहाय्य
६. सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
७. अपर मुख्य सचिव (महिला व बाल कल्याण विभाग), मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

१०. आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई
१२. सर्व विभागीय आयुक्त
१३. सर्व जिल्हाधिकारी
१४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१५. सर्व महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका
१८. सर्व विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास
१९. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
२०. सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी/ग्रामीण/आदिवासी)
२१. सर्व मुख्य अधिकारी, नगरपालिका,
२२. सर्व मंत्रालयीन विभाग
२२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) (लेखापरिक्षा), महाराष्ट्र मुंबई / नागपूर
२३. महासंचालक, राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, औरंगाबाद
२४. सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (बाल कल्याण), जिल्हा परिषद
२५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२६. निवासी लेखा परिक्षा अधिकारी मुंबई
२७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२८. महिला व बाल विकास विभागातील सर्व कार्यासने
२९. निवड नस्ती (कार्यासन ६)

प्रपत्र - अ

(“माझी कन्या भाग्यश्री” योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी बालिकेच्या वतीने तिच्या पालकांनी नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण प्रकल्पाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) जिल्हा परिषद, महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमुना)

अर्ज

१) अर्जदाराचे पुर्ण नाव : -----
बालिकेशी असलेले नाते) : -----

२) पत्ता (सध्याचा) : -----
: -----

(मुळचा)

३) बालिकेच्या आईचे पुर्ण नाव : -----

४) लाभार्थी बालिकेचे माहिती :

पुर्ण नाव	जन्म दिनांक	जन्म ठिकाण	जन्माची नोंद कोठे केली आहे	नोंद केल्याची तारीख व क्रमांक (असल्यास)

५) कुटुंबातील एकुण बालकांची माहिती

अ.क्र.	बालक/बालिकेचे नाव	पु/स्त्री	जन्म दिनांक	वय

६) बालिका दत्तक घेतली आहे काय : नाही / होय

असल्यास दत्तक घेतल्याची दिनांक : -----

दत्तक संस्थेचे नाव : -----

(दत्तक पालकांच्या नावे असलेला जन्माचा

दाखला किंवा दत्तक विधानाची प्रत जोडावी)

७) अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा : _____

दाखला जोडला आहे काय.

८) लाभार्थी कुटुंबाने दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे काय? नाही / होय

अर्जात दिलेली वरील प्रमाणे रहिवास पत्ता, कुटुंबातील एकुण बालकांची संख्या इ. व इतर माहिती खरी असुन याबाबत कोणतीही माहिती खोटी आढळुन आल्यास सुकन्या योजनेअंतर्गत भरलेली रक्कम / मिळालेले अनुदान वसुल करण्यास मी पात्र राहिल.

(अर्जदाराची सही/अंगठा)

दिनांक:

प्रपत्र - ब

(माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत बालगृहे/शिशुगृहे किंवा महिला व बाल विकास विभागांतर्गतच्या इतर निवासी संस्था येथील संस्थेच्या अधिकाऱ्याने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमुना)

अर्ज

१) बालगृह/शिशुगृह इ.संस्थेचे नाव व पत्ता: _____

२) बालिकेची माहिती

(उपलब्ध असलेली माहिती भरावी) :

नाव	जन्म दिनांक	जन्म ठिकाण	जन्माची नोंद कोठे केली आहे	नोंद केल्याची तारीख व क्रमांक(असल्यास)

३) बालिका संस्थेत दाखल होण्याची कारणे :- _____

४) संस्थेत दाखल करणा-या व्यक्तीचे नाव पत्ता: _____

५) बालिकेचे आधार कार्ड काढले असल्यास :-आधार कार्ड क्र. _____

प्रमाणपत्र

प्रमाणीत करण्यात येते की, माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत या संस्थेत दाखल असलेल्या बालिकेची वरील प्रमाणे दिलेली माहिती खरी असून याबाबत कोणतीही माहिती खोटी आढळून आल्यास माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत मिळालेले अनुदान वसूल करण्यास मी पात्र राहील.

(स्वाक्षरी)

दिनांक:

संस्था अधिकाऱ्या/व्यवस्थापक,

प्रपत्र - क

(“माझी कन्या भाग्यश्री” योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी बालिकेच्या वतीने तिच्या पालकांनी नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण प्रकल्पाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) जिल्हा परिषद व महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी विमा कंपनीकडे सादर करावयाच्या माहितीचा नमुना)

अर्ज

- १) बालिकेचे पुर्ण नाव : _____
२) वडीलांचे नाव : _____
३) आईचे नाव : _____
४) पत्ता (सध्याचा) : _____

(कायमचा)

- ५) बालिका बालगृह किंवा तत्सम संस्थेतील असल्यास संस्थेचे नाव व पुर्ण पत्ता : _____

- ६) लाभार्थी बालिकेची माहिती :

पुर्ण नाव	जन्म दिनांक	जन्म ठिकाण	जन्माची नोंद कोठे केली आहे	नोंद केल्याची तारीख व क्रमांक (असल्यास)

- ७) ज्या ठिकाणावरून अर्ज प्राप्त झाला आहे त्या

अंगणवाडीचे ठिकाण व क्रमांक : _____

बाल विकास प्रकल्प अधिकारी / उपमुख्य कार्यकारी अधिकारी
(बाल कल्याण), जिल्हा परिषद / जिल्हा महिला बाल विकास अधिकारी
प्रकल्पाचे नाव व ठिकाण / संस्थेचे नाव व ठिकाण

प्रपत्र 'ड'-१

विमा प्राधिकरणाकडे आम आदमी विमा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी अर्ज

करण्यासाठीचा विहित नमुना

भाग अ) लाभार्थ्यांनी भरावयाची माहिती:-

१. मृत व्यक्तीचे नाव आणि पत्ता:- -----

२. नोडल एजन्सीचे नाव, पदनाम -----
व पत्ता :- -----

३. सदस्यत्व क्रमांक :- -----

४. योजना लागू झाल्याचा दिनांक :- -----

५. वडील अथवा पतीचे नाव :- -----

६. अ) मृत्यूचा दिनांक :- -----

ब) मृत्यूच्या वेळेचे वय :- -----

७. अ) मृत्यू झाल्याचे ठिकाण :- ----- ब) मृत्यूचे कारण :- -----

८. वारसाचे नाव व वय :- -----

९. वारसाचा पूर्ण पत्ता :- -----

१०. सदस्याशी नाते :- -----

११. बँकेचे नाव व पत्ता, बचत खाते क्रमांक :- -----

मी असे घोषित करतो की, उपरोक्त प्रश्नांना दिलेली उत्तरे सर्वोत्तमरी योग्य आहेत.

साक्षीदार

(लाभार्थ्याची सही)

नाव :- -----

दिनांक :- -----

पूर्ण पत्ता :- -----

ठिकाण :- -----

भाग ब) नोडल एजन्सीने / प्राधिकृत अधिकाऱ्याने भरावयाची माहिती:-

असे प्रमाणित करण्यात येते की, उपरोक्त प्रश्नांना दिलेली उत्तरे सर्वोत्तरी योग्य असून उपरोक्त नमूद केलेला वारसदार याची वारसादार नोंदवहीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे.

संबंधित प्राधिकृत
अधिकाऱ्याची सही

भाग क) आम आदमी योजनेखाली विम्याची रक्कम मिळाल्याबाबतची पोच पावती :-

आम्ही ----- येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून मिळालेल्या पावतीला पोच देतो.
रु. /- (अक्षरी रूपये) पूर्ण आणि अंतिम

दिनांक :- दिवस महिना

शिक्का

संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याची सही

भाग ड) :-

कृपया उपरोक्त दावा करण्यात आलेली रक्कम धनादेशाद्वारे -----या लाभार्थ्याच्या बचत खाते
क्रमांक ----- मध्ये जमा करण्यात यावेत.

बँकेचे नाव व पत्ता :-

शिक्का

संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याची सही

प्रपत्र 'ड'-२

शिक्षा सहयोग योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जाचा विहित नमुना

१. सदस्याने भरावयाची माहिती :-
- अ) आम आदमी विमा योजनेच्या सदस्याचे नांव :-
- ब) सदस्यत्व क्रमांक :-
- क) पूर्ण पत्ता :-
- द) विद्यार्थ्याचे नांव :-
- इ) मुलगा / मुलगी :-
- फ) शाळेचे / शैक्षणिक संस्थेचे नाव व ठिकाण :-
- ग) विद्यार्थ्याचा जन्म दिनांक :-
- ह) वर्ग / इयत्ता शैक्षणिक वर्ष :-
- ज) मी येथे घोषित करतो की, आम आदमी विमा योजनेंतर्गत लागू असणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ हा कुटुंबाच्या जास्तीत जास्त दोन मुलांपर्यंत मर्यादीत असतो आणि ९ वी ते १२ वी या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देय असतो.

सदस्याची सही

२. शाळेने / शैक्षणिक संस्थेने भरावयाची माहिती :-

उपरोक्त विद्यार्थ्यांची माहिती शाळेच्या अथवा शैक्षणिक संस्थेच्या दस्तावेजानुसार खरी आणि योग्य असल्याबाबत प्रमाणित करून देण्यात येत आहे.

शाळेच्या / शैक्षणिक संस्थेच्या प्राधिकृत व्यक्तीची सही व शिक्का

३. संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याने भरावयाची माहिती :-

- अ) संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याचे नाव :-
- ब) पत्ता :-
- क) योजना सुरु केल्याचा दिनांक :-
- अथवा योजना नूतनीकरणाचा दिनांक

उपरोक्त नमूद लाभार्थीला आम आदमी विमा योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा आणि त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यामध्ये सादर करण्यात यावे.

शिक्का

संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याची सही

प्रपत्र 'ड'-३

आम आदमी विमा योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी
(संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत विमा कंपनीला सादर करावयाची माहिती)

अ.क्र.	विद्यार्थ्यांचे नाव	शाळेचे / शैक्षणिक संस्थेचे नाव	इयत्ता	सदस्याचे नाव	सदस्यत्व क्रमांक	वर्ष / तिमाही	अदा करावयाची रक्कम

दिनांक

शिक्का

संबंधित प्राधिकृत
अधिकाऱ्याची सही

प्रपत्र 'ड ४

उपयोगिता प्रमाणपत्र

मुख्य विमा क्रमांक -

आम्ही असे प्रमाणित करतो की, आम आदमी योजनेतर्गतची शिष्यवृत्ती खालील विद्यार्थ्यांना भारतीय आयुर्विमा मंडळाकडून धनादेश क्रमांक _____ अन्वये रू. _____ /- वितरीत करण्यात येत आहे.

अ.क्र.	विद्यार्थ्यांचे नाव	इयत्ता	शाळेचे / शैक्षणिक संस्थेचे नांव	रक्कम	वितरणाचा दिनांक

दिनांक

शिक्का

संबंधित प्राधिकृत
अधिकाऱ्याची सही

प्रपत्र - 'इ'
पालकांचे हमीपत्र

प्रति,

बाल विकास प्रकल्प अधिकारी,
बाल विकास प्रकल्प कार्यालय, -----

मी श्री / श्रीमती -----

राहणार, -----

ता.-----जिल्हा -----

असे हमीपत्र लिहून देतो की, मी माझी मुलगी कु. -----

हिला माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत -----

लाभासाठी आपल्याकडे, दिनांक / /२०११ रोजी अर्ज सादर केलेला आहे.

सदर योजनेंतर्गत मला मिळणारी लाभाची रक्कम ज्या कारणासाठी देण्यात आलेली आहे, ती त्याच कारणासाठी मी उपयोगात आणील. तसे न झाल्यास मला मिळालेली लाभाची रक्कम व्याजासह चलनाद्वारे शासनास परत करण्याची हमी देत आहे.

दिनांक

पालकाची सही

समक्ष - उपरोक्त हमीपत्र माझ्या समक्ष लिहून दिलेले आहे.

सही /-

शिक्का

अंगणवाडी सेविका
